

नागपूर शहर क्षेत्रांतर्गत दि.१७/०३/२०२५ रोजी महाल भागातील चिटनीसपुरा व हंसापुरी क्षेत्रामध्ये दोन गटामध्ये झालेल्या दंगलीमध्ये दगडफेक व जाळपोळीमुळे दुचाकी वाहने/ चारचाकी वाहने तसेच घराचे नुकसानीकरिता मदत मिळणेबाबत...

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग

शासन निर्णय क्रमांक- आरएलएस-२०२५/प्र.क्र.६३/म-३

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक :- २६ मार्च, २०२५

वाचा :-

- १) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. आरएलएफ-११-०३/प्र.क्र.३१०/म-३, दि.२४.०८.२००४
- २) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. आरएलएफ-२०१४/६३/प्र.क्र.३२९/म-३, दि.०५.०१.२०१६
- ३) जिल्हाधिकारी, नागपूर यांचे पत्र क्र.जिनिक/म.स./नि.क./कावि९८/२०२५, दि.२१.०३.२०२५

प्रस्तावना:-

जिल्हाधिकारी, नागपूर यांनी संदर्भ क्र.३ च्या पत्रान्वये, नागपूर शहर क्षेत्रांतर्गत दि.१७/०३/२०२५ रोजी महाल भागातील चिटनीसपुरा व हंसापुरी क्षेत्रामध्ये दोन गटा मध्ये झालेल्या दंगलीमध्ये दगडफेक व जाळपोळीमुळे दुचाकी वाहने / चारचाकी वाहने तसेच घराचे नुकसानीबाबत चे सर्व्हेक्षण व मौका चौकशी करून नुकसान झाल्याबाबतचा अहवाल सादर करून नुकसानीची रक्कम मिळणेबाबत विनंती केली आहे.

शासन निर्णय :-

नागपूर शहर क्षेत्रांतर्गत दि.१७.०३.२०२५ रोजी महाल भागातील चिटनीसपुरा व हंसापुरी क्षेत्रामध्ये दोन गटामध्ये झालेल्या दंगलीमध्ये दगडफेक व जाळपोळीमुळे दुचाकी वाहने / चारचाकी वाहने तसेच घराचे नुकसानीबाबत सर्व्हेक्षण व मौका चौकशीनुसार रक्कम रु.७,१५,०००/- (अक्षरी रूपये सात लक्ष पंधरा हजार फक्त) इतक्या रक्कमेस मदत देण्यासाठी खालील तक्त्यानुसार मंजूरी देण्यात येत आहे.

अ. क्र.	घराचा /गाडीचा तपशिल	अंशतः	पुर्णतः	एकूण	देय अंशतः रक्कम रु.	देय पुर्णतः रक्कम रु.	एकूण रक्कम रु.
१	घर	१	०	१	२००००	०	२००००
२	दुकान	२	०	२	२००००	०	२००००
३	तीनचाकी वाहन (ऑटो)	२	०	२	८०००	०	८०००
४	दुचाकी वाहन	१३	११	२४	५९०००	७०००० +४००००	१६९०००
५	क्रेन	०	२	२	०	१०००००	१०००००
६	चारचाकी	३९	१	४०	३४३०००	५००००	३९३०००
एकूण अ)		५७	१४	७१	४५००००	२६००००	७१००००

७		जखमी संख्या	एकूण	देय रक्कम	एकूण रक्कम
एकूण ब)	जखमीव्यक्ती	१	१	५०००	५०००
एकूण	अ) व ब)				७१५०००

२. तसेच, उपरोक्त मदत ही खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून देण्यात येत आहे:-
 १. मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीबाबत नैसर्गिक आपत्तीसाठी विहित केलेल्या निकषांचा अवलंब करण्यात यावा.
 २. मालमत्ता नुकसानीच्या मदतीकरिता पात्र व्यक्तीस उत्पन्नाची कोणतीही अट राहणार नाही.
 ३. बाधित व्यक्तींचा या घटनेमध्ये गुन्हेगार म्हणून सहभाग नसावा. तसेच त्याच्यावर या घटनेचा गुन्हा / प्रथम खबरी अहवाल दाखल केलेला नसावा. या घटनेबाबत त्याचेवर कोणतेही गुन्हे दाखल नसल्याचे पोलीस विभागाकडून खातरजमा करण्यात यावी.
 ४. मदत वाटप करण्यापूर्वी झालेल्या मालमत्ता नुकसानीसाठी संबंधित विभाग (सार्वजनिक बांधकाम विभाग /परिवहन विभाग/स्थानिक प्राधिकरण इत्यादी) यांचे अभिप्राय घेण्यात यावे.
 ५. नुकसानी संदर्भात जर विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली असेल तर त्या आपदग्रस्तांना मदत अनुज्ञेय राहणार नाही.
 ६. सदर मदत ही संबंधित जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात करण्यात यावी.
३. या बाबीवर होणारा खर्च मागणी क्र.सी-५, २२३५- सामाजिक सुरक्षा व कल्याण ६० इतर सामाजिक सुरक्षा कल्याण कार्यक्रम-२०० इतर कार्यक्रम, (०१) दंगलग्रस्त भागातील झळ पोहोचलेल्या व्यक्तींना सहाय्य (०१)(०१) दंगलग्रस्त भागातील झळ पोहोचलेल्या व्यक्तींना सहाय्य, ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर) (२२३५ ०३४७) या लेखाशिर्षाखाली उपलब्ध निधीतून भागविण्यात यावा.
४. सदरचा निधी जिल्हाधिकारी, नागपूर यांना वितरीत करण्यात येत आहे. निधी आहरित करण्यासाठी जिल्हाधिकारी, नागपूर यांना नियंत्रक अधिकारी व आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.
५. हे आदेश वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२०३/२०२५/व्यय-९, दि.२४.०३.२०२५ अन्वये प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहेत.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२६१७५७४७८११९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(केलास गायकवाड)
सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) विभागीय आयुक्त, नागपूर
- २) संचालक, आपत्ती व्यवस्थापन, मंत्रालय, मुंबई.

- ३) जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर
- ४) जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर

प्रत माहितीसाठी अग्रेषित

- १) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
- २) मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा. उपमुख्यमंत्री (वित्त/नियोजन) यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
- ४) मा. मंत्री, मदत व पुनर्वसन यांचे खाजगी सचिव
- ५) मा. राज्यमंत्री, मदत व पुनर्वसन यांचे खाजगी सचिव
- ६) महालेखापाल १/२, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर
- ७) महालेखापाल १/२, (लेखा व परीक्षा) महाराष्ट्र राज्य, मुंबई/ नागपूर
- ८) मा.अपर मुख्य सचिव, मदत व पुनर्वसन यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- ९) वित्त विभाग (व्यय-९/) मंत्रालय, मुंबई
- १०) कार्यासन ब-१, म-११, म-७ महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ११) निवड नस्ती (म-३)